

“अधिक्षकीय उद्योग अधिकारी (गट-अ)” या संवर्गाची  
दि.१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग  
शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठता-२०२३/प्र.क्र.७८/उद्योग-३

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
दिनांक :- २९ जानेवारी, २०२४

- वाचा :-** १) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि. २१.१०.२०११  
२) उद्योग संचालनालय, मुंबई, यांचे पत्र क्र.उसं/आस्थापना-१/अंतिम ज्ये.सू./  
अ.उ.अ(गट-अ)/२०२३/अ-३३०, दि.०१.०३.२०२३  
३) शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठता-२०२३/प्र.क्र.७८/उद्योग-३, दि.२८.११.२०२३  
४) उद्योग संचालनालय, मुंबई, यांचे पत्र क्र.उसं/आस्थापना-१/अंतिम ज्ये.सू./  
अउअ/२०२३/अ-१०, दि.०२.०१.२०२४

### शासन परिपत्रक :-

उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील “अधिक्षकीय उद्योग अधिकारी (गट-अ)” या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक ०१.०१.२०२२ ते दिनांक ३१.१२.२०२२ या कालावधीतील दिनांक ०१.०१.२०२३ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची संदर्भ क्र. ३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तदनंतर उद्योग संचालनालयाने संदर्भ क्र. ४ अन्वये अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव शासनास सादर केला आहे. सदर तात्पुरती ज्येष्ठतासूचीत समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांनी सादर केलेले निवेदन लक्षात घेवून “अधिक्षकीय उद्योग अधिकारी (गट-अ)” या संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची सोबतच्या परिशिष्ट -तीन मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. मा.उच्च न्यायालयाने याचिका क्र. २७९७/२०१५ वर दिलेल्या न्यायनिर्णयानुसार तसेच, यासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ वरील अंतिम न्यायनिर्णयानुसार सन २००४ नंतरच्या निवडयाद्यांमध्ये बदल झाल्यास, त्यानुसार सदर ज्येष्ठतासूचीमध्ये बदल करण्यात येईल.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०१२९१२०६३४५७१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( शशांक चव्हाण )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई.
- २) संबंधित अधिकारी - (द्वारा-विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई)
- ३) निवडनस्ती (उद्योग-३)

**शासन परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग क्र. ज्येष्ठसू-२०२३/१९६/प्र.क्र.७८/उद्योग-३ दि. २९/१२/२०२३ सोबत**

**परिशिष्ट-तीन**

**दरवषा ज्येष्ठता यादा प्रासध्द करण्याचा वाहत नमूना (नियम - ५)**

१. संवर्गाचे नाव -अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ)

२. वेतन श्रेणी - एस-२३, ६७७००-२०८७००

३. दि.१ जानेवारी २०२३ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची ( दि.१.१.२०२२ ते ३१.१२.२०२२ या कालावधीत कार्यरत अधिकाऱ्यांची )

नियम ३(२)(ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय अधिकाऱ्याचे नांव	संबंधीत पदावर नियुक्तीचा मार्ग	जन्मदिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसारसंवर्गात प्रत्यक्ष रूजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	श्री.प्र.द.रेंदाळकर	पदोन्नती	२०.०४.१९६७	अनुसूचित जाती (वैद्य)	०२.०९.२०१६	११.०६.२०१०	३०.०४.२०२५	बी.ई. (मेक)	१) शा.नि.क्र.गोपअ-१९१४/प्र.क्र.१५/उद्योग-३, दि.२४.०८.२०१६ अन्वये <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट-अ)</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती. २) शा.नि.क्र.गोपअ-१९१४/प्र.क्र.१५/उद्योग-३, दि.२४.०८.२०१६ व शासन शुध्दीपत्रक दि.११.०४.२०१८ अन्वये श्री.स.सं.सुरवसे यांच्यापदोन्नतीचा दि.११.०६.२०१० हा मानीव दिनांक म्हणून मंजूर करण्यात आला. दिनांक २७.९.२०२३ रोजीच्या आदेशान्वये उद्योग सह संचालक या पदावर तदर्थ पदोन्नती.
२	श्री.स.झा.शेळके	पदोन्नती	१२.१२.१९६६	खुला	२५.०२.२०१६	२५.०२.२०१६	३१.१२.२०२४	बी.ई. (प्रोडक्शन) एम.बी.ए. (मार्केटिंग)	१) शासन निर्णय क्र.पदोन्न-१२१५/२७१/प्र.क्र.१५/उद्योग-३, दि.१०.०२.२०१६ अन्वये <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट-अ)</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती. दिनांक २७.०९.२०२३ रोजीच्या आदेशान्वये उद्योग सह संचालक या पदावर तात्पुरती पदोन्नती.
३	श्री.उ.सु.पुरी	पदोन्नती	०३.०५.१९६४	म.ज. (ब) (वैद्य)	२५.०५.२०१७	१५.०५.२०१७	३१.०५.२०२२	बी.टेक. केमिकल इंजिनियरिंग	१) शा.नि.क्र.पदोन्न-१४१७/१२०/प्र.क्र.३४/उ-३, दि.१२.०५.२०१७ अन्वये उद्योग <b>उप संचालक (तां.) (गट अ)</b> या पदावरून <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ)</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती, सेवानिवृत्त.
४	श्री.प.गं.राठोड	पदोन्नती	०१.०४.१९६७	वि.जा. (अ) (वैद्य)	१५.०५.२०१७	१५.०५.२०१७	३१.०३.२०२५	बी.ई. (इन्स्ट्रुमेटेशन) पदवी (उपकरण अभियांत्रिकी)	१) शा.नि.क्र.पदोन्न-१४१७/१२०/प्र.क्र.३४/उ-३, दि.१२.०५.२०१७ अन्वये <b>उद्योग उप संचालक (तां.) (गट अ)</b> या पदावरून <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ)</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती. दिनांक २७.०९.२०२३ रोजीच्या आदेशान्वये उद्योग सहसंचालक या पदावर प्रपत्र पदोन्नती.
५	श्रीमती वि.मु.सिरसाट	पदोन्नती	२१.०९.१९७९	म.ज. (ड) (वैद्य)	१५.०५.२०१७	१५.०५.२०१७	३०.०९.२०३७	बी.ई. (केम.) एम.बी.ए.- (मार्के ) एम.ई. (Env.)	१) शा.नि.क्र.आयएसटी-२०११/प्र.क्र.२८२/उद्योग-३, दि.२४.०७.२०१२ अन्वये उद्योग उप संचालक (तां) या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती. २) शा.नि.क्र.पदोन्न-१४१७/१२०/प्र.क्र.३४/उ-३, दि.१२.०५.२०१७ अन्वये <b>उद्योग उप संचालक (तां.) (गट अ)</b> या पदावरून <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती. दिनांक २७.०९.२०२३ रोजीच्या आदेशान्वये उद्योग सहसंचालक या पदावर तात्पुरती पदोन्नती.
६	श्रीमती.वृ.बा.सोने	पदोन्नती	२४.०६.१९८१	इ.मा.व. (वैद्य)	२०.०५.२०१७	२०.०५.२०१७	३०.०६.२०३९	बी.टेक (केमिकल)	१) शा.नि.क्र.आयएसटी-२०११/प्र.क्र.२८२/उद्योग-३, दि.२४.०७.२०१२ अन्वये <b>उद्योग उप संचालक (तां)</b> या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती. २) शा.नि.क्र.पदोन्न-१४१७/१२०/प्र.क्र.३४/उ-३, दि.१२.०५.२०१७ अन्वये <b>उद्योग उप संचालक (तां.) (गट अ)</b> या पदावरून अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ) या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. सदरची पदोन्नती दि १२.०५.२०१७ च्या शासन आदेशाच्या दिनांकापासून <b>नियमित</b> करण्यास शासन निर्णय क्र. पदोन्न-२०२१/१५१/प्र.क्र.३०/उद्योग-३, दि. १५.०९.२०२१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

नियम ३(२)(ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय अधिकाऱ्याचे नांव	संबंधीत पदावर नियुक्तीचा मार्ग	जन्मदिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसारसंवर्गात प्रत्यक्ष रूजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
७	श्रीमती मृ.न.देवराज	पदोन्नती	१५.०३.१९८३	वि.मा.प्र. (वैद्य)	२८.०९.२०२१	२७.०९.२०२१	३१.०३.२०४१	बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स & टेली. कम्युनिकेशन्स) एम.बी.ए.(फायनान्स)	१) शा.नि.क्र.आयएसटी-२०११/प्र.क्र.२८२/उद्योग-३, दि.२४.०७.२०१२ अन्वये <b>उद्योग उप संचालक (तां)</b> या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती शा.नि.क्र.पदोन्न-२०२१/१५१/प्र.क्र.३०/उ-३, दि.१५.०९.२०२१ अन्वये <b>उद्योग उप संचालक(तां) (गट अ)</b> या पदावरून <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ)</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती.
८	श्री. चे. मा. पाटील	पदोन्नती	२५.०८.१९८६	इ.मा.व. (वैद्य)	२७.०९.२०२१	२७.०९.२०२१	३१.०८.२०४२	बी.टेक. केमीकल इंजिनिअरिंग	१) शा.नि. क्र. नियुक्ती-१०१५/प्र.क्र. ५५/उद्योग-३, दि. १७.११.२०१५ अन्वये <b>उद्योग उपसंचालक (तां.) गट-अ</b> या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती. २) शा.नि. क्र. पदोन्न-२०२१/१५१/प्र.क्र. ३०/उद्योग-३ दि. १५.०९.२०२१ अन्वये <b>उद्योग उपसंचालक (तां.)</b> पदावरून <b>अधिक्षकीय उद्योग अधिकारी गट-अ</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती .
९	श्री. शि.सा. मुददमवार	पदोन्नती	२६.०३.१९८४	अज (वैद्य)	२७.०९.२०२१	२७.०९.२०२१	३१.०३.२०४२	बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकॉम)	१) शासन निर्णय क्र.नियुक्ती-१०१५/प्र.क्र.५५/उद्योग-३, दि.१७.११.२०१५ अन्वये <b>उद्योग उप संचालक (तां) (गट-अ)</b> या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती. २) शासन निर्णय क्र.इएसटी-३४१६/६०१/प्र.क्र.८९/ उद्योग-३, दि. ३०.०१.२०१८ अन्वये <b>उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)</b> , उद्योग संचालनालय, मुंबई या पूर्वाश्रमांची सेवा विद्यमान सेवेस जोडण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. ३) शा.नि.क्र.पदोन्न-२०२१/१५१/प्र.क्र.३०/उ-३, दि.१५.०९.२०२१ अन्वये <b>उद्योग उप संचालक (तां) (गट अ)</b> या पदावरून <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ)</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती.
१०	श्री. सं. ब. रोकडे	पदोन्नती	१८.०३.१९८०	अजा (वैद्य)	२७.०९.२०२१	२७.०९.२०२१	३१.०३.२०३८	बी. ई. (संगणक)	१) शासन निर्णय क्र.नियुक्ती-१०१५/प्र.क्र.५५/उद्योग-३, दि.१७.११.२०१५ अन्वये <b>उद्योग उप संचालक (तां) (गट-अ)</b> या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती. २) शा.नि.क्र.पदोन्न-२०२१/१५१/प्र.क्र.३०/उ-३, दि.१५.०९.२०२१ अन्वये <b>उद्योग उप संचालक(तां) (गट अ)</b> या पदावरून <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ)</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती.
११	श्री. सं. प्र. पाटील	पदोन्नती	२९.१०.१९८०	इ.मा.व. (वैद्य)	२७.०९.२०२१	२७.०९.२०२१	३१.१०.२०३८	बी. टेक. (ऑईल फॅटस अॅण्ड वॅक्सेसेटेक )	१) शासन निर्णय क्र.नियुक्ती-१०१५/प्र.क्र.५५/उद्योग-३, दि.१७.११.२०१५ अन्वये उद्योग उप संचालक (तां) (गट-अ) या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती. २) शासन निर्णय क्र. इएसटी-३४१६/६०१/प्र.क्र. ८९/उद्योग-३, दि. ३०.०१.२०१८ अन्वये <b>उद्योग अधिकारी (तां.) गट-ब</b> उद्योग संचालनालय, मुंबई ही पूर्वाश्रमीची सेवा विद्यमान सेवेस जोडण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. ३) शा.नि.क्र.पदोन्न-२०२१/१५१/प्र.क्र.३०/उद्योग -३, दि.१५.०९.२०२१ अन्वये <b>उद्योग उप संचालक (तां) (गट अ)</b> या पदावरून <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ)</b> या पदावर
१२	श्री.अ.ता.पाटील	पदोन्नती	१७.०६.१९७७	खुला	२७.०९.२०२१	२७.०९.२०२१	३०.०६.२०३५	बी.ई. (मेकॅनिकल) एम.ए. (सोशिओलॉजी)	१) शासन निर्णय क्र.नियुक्ती-१०१५/प्र.क्र.५५/उद्योग-३, दि.१७.११.२०१५ अन्वये <b>उद्योग उप संचालक (तां) (गट-अ)</b> या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती. २) शासन निर्णय क्र.इएसटी-३४१६/६०१/प्र.क्र.८९/ उद्योग-३, दि. ३०.०१.२०१८ अन्वये <b>उद्योग अधिकारी (तां) (गट-ब)</b> , उद्योग संचालनालय, मुंबई या पूर्वाश्रमांची सेवा विद्यमान सेवेस जोडण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. ३) शा.नि.क्र.पदोन्न-२०२१/१५१/प्र.क्र.३०/उ-३, दि.१५.०९.२०२१ अन्वये <b>उद्योग उप संचालक(तां) (गट अ)</b> या पदावरून <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ)</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती.

नियम ३(२)(ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय अधिकाऱ्याचे नांव	संबंधीत पदावर नियुक्तीचा मार्ग	जन्मदिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसारसंवर्गात प्रत्यक्ष रूजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१३	श्री. सं. पं. कोलते		२८.०१.१९८४	खुला	०४.१०.२०२१	०४.१०.२०२१	३१.०१.२०४२	बी ई (कॅम्प्युटर)	१) शा.नि.क्र.आयएसटी-२०११/प्र.क्र.२८२/उद्योग-३, दि.२४.०७.२०१२ अन्वये <b>उद्योग उप संचालक (ता)</b> या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती. विभागीय परिक्षा अतिरिक्त चौथ्या संधीत उत्तीर्ण केली असल्याने ज्येष्ठता गमावली आहे व त्यानुसार <b>उद्योग उपसंचालक (तांत्रिक)</b> पदावरील ज्येष्ठता सूचीत दि. ०१/१२/२०२२ च्या शुध्दीपत्रकान्वये सुधारणा करण्यात आली आहे. २) शा.नि.क्र.पदोन्न-२०२१/१५१/प्र.क्र.३०/उ-३, दि. १५.०९.२०२१ अन्वये <b>उद्योग उपचालक(ता) (गट अ)</b> या पदावरून <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ)</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती.
१४	श्री.नि. मी. कोळेकर	पदोन्नती	२७.१०.१९७६	भज (क) (वैद्य)	७.१०.२०२१	७.१०.२०२१	३१.१०.२०३४	बी ई (प्रोडक्शन)	१) शा.नि.क्र.आयएसटी-२०११/प्र.क्र.२८२/उद्योग-३, दि.२४.०७.२०१२ अन्वये <b>उद्योग उप संचालक (ता)</b> या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती. विभागीय परिक्षा अतिरिक्त चौथ्या संधीत उत्तीर्ण केली असल्याने ज्येष्ठता गमावली आहे व त्यानुसार <b>उद्योग उपसंचालक (तांत्रिक)</b> पदावरील ज्येष्ठता सूचीत दि. ०१/१२/२०२२ च्या शुध्दीपत्रकान्वये सुधारणा करण्यात आली आहे. २) शा.नि.क्र.पदोन्न-२०२१/१५१/प्र.क्र.३०/उ-३, दि.१५.०९.२०२१ अन्वये <b>उद्योग उपचालक(ता) (गट अ)</b> या पदावरून <b>अधिक्षकिय उद्योग अधिकारी (गट अ)</b> या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती. दिनांक २०.३.२०२३ रोजीच्या आदेशान्वये उद्योग उपसंचालक (ता) या पदावर पदानवत.

(शशांक चव्हाण)  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन